

gehörig: बल MBu. 1, 5482. m. ein Fürst der P. 7, 9148. f. eine Prinzessin der P. 4, 1224. — 2) f. °लिका Puppe AK. 2, 10, 29. H. 1014. HALĀ. 2, 338.

पाञ्चालायनं patron. von पञ्चाल gaṇa नडादि zu P. 4, 1, 99.

पाञ्चालि patron. von पञ्चाल (eines Brahmanen) P. 4, 1, 168, Sch.

पाञ्चालेय (von पञ्चाल) adj. pañkālisch, m. ein Fürst der Pañkāla MBu. 8, 3813. शैतिकानपाञ्चालेयाः gaṇa कार्तिकोत्सवादि zu P. 6, 2, 37.

पाञ्चाल्य dass.: आरुणि MBu. 1, 685. fgg. पार्थिव, नृप, राजन् 5, 7439. 7501. 12, 8603. ohne राजन् ein Fürst der P. 1, 3728. 5133. 5146. 6352. 5, 107. 7496. 7546. 18, 26.

पाञ्चि (von पञ्चन्) m. patron. gaṇa बह्नादि zu P. 4, 1, 96. ÇAT. Br. 1, 2, 5, 9. 2, 1, 4, 27.

पाञ्चिक (wie eben oder von पाञ्चि) m. N. pr. des Anführers der Jaksha Burn. Intr. 185. 628. SCHIFFNER, Lebensb. 240 (10). eines Menschen HARIV. 1236. fgg. 1600.

पाञ्चियाम (पा° + ग्राम) m. N. pr. eines Dorfes RĪGĀ-TAR. 8, 3225.

पाञ्चिदैनिक adj. (f. ई) von पञ्चैदन P. 4, 3, 68, Sch. °की दत्तिष्ठा 5, 1, 95, Sch.

पाञ्चर्य्य von पञ्जर gaṇa सेकाशादि zu P. 4, 2, 80.

पाट् interj. gaṇa चादि zu P. 1, 4, 37. des Anrufs AK. 3, 5, 7. H. 1337. — Vgl. प्याट्.

पाट (von पट्) 1) m. a) Durchschnitt (vgl. त्रिपाट, संपाट) COLEBR. Alg. 303. — b) Breite, Ausdehnung ЧАБДЪИТНАК. bei WILS. — पाटस्यात्ते VIKR. 36, 17 falsche Lesart für पाटस्यात्ते. — 2) f. पाटा Reihenfolge (vgl. पाटी, परिपाटी) WILS. Diese Bed. hat das Wort vielleicht in पाटान्तरव्यवस्थापितैस्ताडनविशेषैः, wodurch MALLIN. zu KUMĀRAS. 6, 40 करणैः Tact erklärt. — Vgl. अन्तपाट (v. l. für अन्तवाट, wie GOLD. im Wört. angiebt), चतुष्पाटी, त्रिपाट.

पाटक (wie eben) m. 1) nom. ag. Spalter, Zerreiher: अरुं तमो घनीभूतमरुमेव च पाटकः HARIV. 9767; vgl. 9738. — 2) die Hälfte eines Dorfes, Theil eines Dorfes, eine Art von Dorf; = ग्रामार्ध H. 962. = ग्रामैकदेश H. an. 3, 62. = कटकान्तर MED. k. 113. Vgl. मकर°. — 3) Ufer H. an. MED. पुष्करिण्याः पाटकः = कोट्टार H. an. 3, 546. MED. r. 143. HĀ. 231. die zum Wasser führende Treppe nach WILS. — 4) ein best. musikalisches Instrument. — 5) eine grosse Spanne (महाकिकु). — 6) Abnahme des Kapitals H. an. 3, 62. fg. MED. k. 113. fg. — 7) das Werfen der Würfel u. s. w., = अन्तादिपातक (wohl °पातन zu lesen) H. an. = अन्तादिचोत्सन (lies mit ÇKDR. °चालन) MED. — Vgl. अन्त°.

पाटच्चरै (von पटच्चर) gaṇa पलद्यादि zu P. 4, 2, 110. m. Dieb, Räuber AK. 2, 10, 25. H. 381. HALĀ. 2, 185. Schol. bei WILSON, SĪNKHJAK. S. 107. Schol. zu ÇĀK. 86. नवमालिकार्कर्मलप्राग्भारपाटच्चराः (अनिलाः) Spr. 1769. Im Prākṛit पाडच्चला (voc.) ÇĀK. 73, 10. कुसुमरसपाडच्चरो 88, 5.

पाटन (von पट्) n. das Spalten (VJUTP. 161), Aufschlitzen, Zerreißen, Aufreißen, Sprengen, Zerschneiden, Vernichten SUÇR. 1, 27, 21. °क्रिया das Aufschneiden eines Geschwürs 63, 18. करपत्त्रेण MĀRK. P. 14, 88. चक्रपाटनज्ञा घोरारुजः HARIV. 10856. fg. काष्ठमयानामिष्टकानाम् MĀRK. 47, 10. मर्द्धं KATHĪS. 26, 221. वत्तः °BhāG. P. 7, 8, 47. वत्तस्तटकापाट° PRAB. 2, 4, 81, 11. स्वर्गद्वारकापाट° Spr. 1405. कर्पाष्णानाम् PRĀJACĪTAT. im

ÇKDR. लताकाएक° KĪM. NĪTIS. 14, 21. काएक° RĪGĀ-TAR. 6, 210.

पाटपट adj. von पट् Vop. 26, 30 v. l. für पाटूपट.

पाटल 1) adj. f. आ a) blasseroth AK. 1, 1, 4, 25. H. 1395. an. 3, 664.

MED. l. 109. HALĀ. 4, 48. धेनु KAUC. 126. RAÇH. 2, 29. पल्लवस्त्रिग° 1, 88.

°गण्डलेख (मुख) 7, 24. अस्कारपाटलोष्ठपुट (मुख) ÇĀK. 182. अये स्त्रीनख-

पाटलं कुरवकम् VIKR. 26. VARĀH. BRH. S. 34, 4. LAÇH. 1, 6. °धामन् (der

Sonne) PRAB. 85, 2, v. l. °पाणिनाङ्कितमूरः GĪT. 12, 13. अश्व H. 1240.

subst. die blasseroth Farbe: कपोलपाटलदिशिन् RAÇH. 4, 68. — b) oxyt.

(f. ई) aus der PĀṭall gebildet oder einen Theil von ihr bildend gaṇa

वित्त्वादि zu P. 4, 3, 136. — 2) Bignonia suaveolens, ein Baum mit wohl-

riechender Blüthe, m. MBu. 1, 2375. 3, 11594. R. 3, 17, 11. 5, 12, 35

°पुष्प MBu. 7, 964. °कुसुम VARĀH. BRH. S. 5, 58. पाटली f. ÇĀNT. 1, 2. dass.

(sowohl der Baum als auch die Blüthe) AK. 2, 4, 2, 35. 1, 20. H. 1144.

H. an. MED. RATNAM. 1. MBu. 1, 7587. 3, 11573. 13, 635. HARIV. 945.

R. GORR. 1, 27, 14. 6, 15, 4. SUÇR. 1, 32, 16. 59, 6. 137, 9. 143, 7. 144, 18. 171,

7, 2, 53, 10. 483, 20. नवपाटलापरिमल Spr. 1769, v. l. स्मितपाटलाधररुच्

546. 1732. VARĀH. BRH. S. 28, 7. BUĀG. P. 4, 6, 15. 8, 2, 10. die Blüthe

auch n. P. 4, 3, 166. VĀRT. 2, Sch. AK. 2, 4, 1, 20. TRĪK. 3, 5, 20. 21. MED.

SUÇR. 1, 223, 19. RAÇH. 16, 52. 19, 46. ÇĀK. 3. — 3) m. eine Art Reis.

der in der Regenzeit reift, AK. 2, 9, 15. TRĪK. 3, 3, 400. H. 1168. H. an.

MED. SUÇR. 1, 196, 3. — 4) m. N. pr. eines Mannes RĪGĀ-TAR. 6, 212. —

5) f. आ a) Bignonia suaveolens, s. u. 2. — b) rothblühender Lodhra

ÇABDAĪ. im ÇKDR. — c) ein best. Flussfisch SUÇR. 1, 206, 6. — d) Bein.

der Durgā TANTRASĀRA im ÇKDR. eine Form der Dākshājanī

MATSJA-P. in Verz. d. Oxf. H. 39, b, 9. — 6) n. a) die Blüthe der Bi-

gnonia suaveolens, s. u. 2. — b) Safran H. an. — पाटली s. u. पाटलि.

Vgl. एकपाटला, काष्ठ°, चित्रपाटल, दिव्य°, परि°.

पाटलाक (von पाटल) adj. blasseroth COLEBR. Alg. 228.

पाटलद्रुम (पा° + द्रुम) m. = पुंनाग RĪGĀN. im ÇKDR.

पाटलापुष्पसन्निभ (पा° - पु° + सं°) n. = पद्मकाष्ठ eine best. Heilpflanze RĪGĀN. im ÇKDR.

पाटलावती (f. von पाटलावत् und dieses von पाटला oder पाटल) f. 1) N. pr. eines Flusses MBu. 6, 330 (VP. 183). — 2) Bein. der Durgā TANTRASĀRA im ÇKDR. u. पाटला.

पाटलि m. f. AK. 3, 6, 5, 38, v. l. SIDDH. K. 251, a, 5 v. u. 1) = पाटला

Bignonia suaveolens AK. 2, 4, 2, 35. H. 1144. SUÇR. 2, 283, 18. ÇĀK. 3, v.

l. GĪT. 1, 30. पाटली f. COLEBR. und LOIS. zu AK. 2, 4, 2, 35. TRĪK. 3, 5,

21. °कुल HARIV. 5369. °वृत्त 12674. पटल्याः SUÇR. 2, 327, 15. पटल्यर्जुन°

327, 12. Nach RĪGĀN. im ÇKDR. ist पाटली = कटभीवृत्त und मुष्ककवृत्त.

Vgl. घटापाटलि. — 2) = पाटल eine Art Reis COLEBR. und LOIS. zu AK.

2, 9, 15. — 3) f. ई N. pr. a) einer Stadt DAÇAK. 24, 7. — b) einer Tochter

des Königs Mahendravarman KATHĪS. 3, 20. 58. 61. 69.

पाटलिक 1) adj. = अन्यनर्मत्त eines Andern Geheimnisse kennend. —

2) adj. = कालदेशिन् wohl der Zeit und Ort kennt. — 3) m. Schüler

(ह्यत्र) HĀ. 239. — 4) n. N. pr. einer Stadt, = पाटलिपुत्र KATHĪS. 2, 45.

पाटलिका demin. von पाटला; s. सित°.

पाटलिपुत्र (पा° + प°) n. N. pr. der Hauptstadt von Magadha, in

der Nähe des Zusammenflusses des Çoṇa mit der Gaṅgā, in der Ge-